GREAVES

19th July 2023

The Manager - Listing BSE Limited BSE Code - 501455

The Manager - Listing
National Stock Exchange of India Limited
NSE Code - GREAVESCOT

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper advertisement titled 'Notice of the 104th Annual General Meeting'

Pursuant to Regulation 47 read with Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed public notice titled 'Notice of 104th Annual General Meeting' published today i.e., 19th July 2023 in the editions of the newspapers viz. Business Standard (in English language) and Loksatta (in Marathi language).

Copies of the advertisement are also available on the website of the Company at www.greavescotton.com.

This is for your information and records.

Thanking you, Yours faithfully, For Greaves Cotton Limited

Atindra Basu Group General Counsel & Company Secretary

Encl.: a/a



HeidelbergCement India Limited

CIN: L26942HR1958FLC042301 Read. Office: 2nd Floor, Plot No. 68, Sector 44 Gurugram, Haryana -122002



Tel.: 0124-4503700, Fax: 0124-4147698, Email Id: investors.mcl@mycem.in; Website: www.mycemco.com Statement of Unaudited Financial Results for the Quarter Ended 30.06.2023

L					₹ in Million	
SI.	Particulars	Quarter Ended Year Ende				
No		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023	
		Unaudited	Audited (Refer Note 3)	Unaudited	Audited	
1	Revenue from operations	5,956.4	6,020.4	5,898.9	22,381.0	
2	Other income	133.8	134.7	102.6	452.9	
3	Total income (1+2)	6,090.2	6,155.1	6,001.5	22,833.9	
4	Expenses					
	a. Cost of materials consumed	1,085.3	1,111.5	1,081.7	4,135.8	
	 b. Changes in inventories of finished goods and work-in-progress 	28.1	(108.2)	(188.3)	(125.8)	
	c. Employee benefits expense	360.4	395.3	338.7	1,330.3	
	d.Finance costs	91.4	65.1	80.0	460.6	
	e.Depreciation and amortisation expense	270.0	274.4	280.0	1,123.1	
	f. Power and fuel	1,758.7	2,006.8	2,103.4	7,726.3	
	g.Freight and forwarding expense	872.6	919.8	737.3	3,116.1	
	h. Other expenses	922.5	1,003.8	875.6	3,709.8	
	Total expenses (a to h)	5,389.0	5,668.5	5,308.4	21,476.2	
5	Profit before exceptional items & tax (3-4)	701.2	486.6	693.1	1,357.7	
6	Exceptional items	-	-	-	-	
7	Profit/(Loss) before tax (5-6)	701.2	486.6	693.1	1,357.7	
8	Tax expense					
	Current tax	190.3	154.5	177.1	410.7	
	Deferred tax	(12.3)	(17.6)	(0.1)	(44.7)	
9	Net Profit/(Loss) for the period (7-8)	523.2	349.7	516.1	991.7	
10	Other comprehensive income					
	i) Items that will not be reclassified	-	7.6	-	12.4	
	to Profit & Loss					
	ii) Income tax relating to items that will not be					
	reclassified to Profit & Loss	-	(1.9)	-	(3.1)	
	Total Other comprehensive income (net of tax)	-	5.7	-	9.3	
11	Total Comprehensive Income after tax (9+10)	523.2	355.4	516.1	1,001.0	
12						
	(Face Value is ₹10 per share)	2,266.2	2,266.2	2,266.2	2,266.2	
13	Other Equity				12,347.7	
14	3- 1					
	(a) Basic (in ₹)	2.31	1.54	2.28	4.38	
	(b) Diluted (in ₹)	2.31	1.54	2.28	4.38	
No	tes:					

- The Company operates in a single segment i.e. manufacture and sale of Cement
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 18 July 2023.
- 3) The figures for the guarter ended 31 March 2023 are the balancing figures between audited figures in respect of full financial year and the unaudited published year-to-date figures upto 31 December 2022 which were subjected to limited review.
- Figures of the previous year / periods have been reclassified / regrouped / restated, wherever necessary

For and on behalf of the Board of Directors (Joydeep Mukherjee) Managing Director DIN: 06648469

Place: Gurugram Date : 18 July 2023

GREAVES

GREAVES COTTON LIMITED

Corporate Identity Number: L99999MH1922PLC000987
Registered Office: J-2, MIDC Industrial Area,
Chikalthana, Aurangabad - 431210.
Corporate Office: Unit No. 1A, 5th Floor, Tower 3, Equinox Business Park,
LBS Marg, Kurla (W), Mumbai - 400 070. Telephone: +91-22 4171 1700
E-mail: investorservices@greavescotton.com; Website: www.greavescotto

NOTICE OF THE 104TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 104th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, 10th August 2023 at 03:00 P.M. IST ONLY through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the businesses, as set forth in the Notice of AGM. The proceedings of the AGM will be deemed to be conducted at the Registered Office of the Company which shall be the deemed venue of the AGM

In compliance with the provisions of General Circular Nos. 14/2020 dated 8th April 2020 and 17/2020 dated 13th April 2020, followed by General Circular 20/2020 dated 5th May 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 10/2022 dated 28th December 2022 issued by Ministry of Corporate Affairs (referred to as 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India ('SEBI') Circulars dated 12th May 2020, 15th January 2021, 13th May 2022 and 5th January 2023 (referred to as 'SEBI Circulars') (hereinafter collectively referred as "the Circulars"), the AGM of the Company will be held only through VC / OAVM

The Notice setting out the Ordinary and Special business(es) to be transacted during the AGM and the Annual Report for the Financial Year 2022-23 has been sent through email to the members whose email IDs are registered with the Depository Participants or the Company or its Registrar and Share Transfer Agent ("RTA")-KFin Technologies Limited. The email dissemination has been completed on 18th July 2023

Members may note that the aforesaid documents are available on the Company's website at www.greavescotton.com under the "Investor Relations" section, the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at <u>www.bseindia.com</u> and <u>www.nseindia.com</u> respectively and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") (agency appointed for providing the e-voting facility) at https://www.evoting.nsdl.com.

Members can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of AGM. Members attending the meeting through VC / OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013 ("Act"). The facility for the appointment of proxies by the members will not be available since this AGM is being held through VC / OAVM.

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") the Company is providing remote e-voting facility to all its members to cast their vote on the resolutions set out in the Notice of the AGM Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting during the proceeding of the AGM ("e-voting"). The members who have cast their vote through remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to vote again during the proceeding of the

AGM through e-voting. All members may please note the following:

a. Only those members whose name is recorded in the Register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on Thursday, 3rd August 2023 i.e. cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting of

e-voting at the AGM. Voting rights of the members shall be in proportion to their shares in the paid-up share capital of the Company

Remote e-voting facility will be available during following period:

Commencement of remote e-voting From 09:00 A.M. IST on Monday, 7th August 2023 Fnd of remote e-voting Upto 05:00 P.M. IST on Wednesday, 9th August 2023

Voting shall not be allowed beyond 05:00 P.M. on Wednesday, 9th August 2023, as the remote e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the member, the member will not be allowed to change it subsequently or cast the vote again

Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who have acquired shares and have become members of the Company after the dispatch of Notice of the AGM by the Company and whose names appear in the Register of Members or Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if it is already registered with NSDL for remote e-voting, then they can use their existing User ID and password for casting the vote.

In case of individual shareholders holding securities in dematerilised form and who acquires shares of the Company and becomes member of the Company after the dispatch of Notice of the AGM and holding shares as on the cut-off date, may follow steps mentioned in the Notice of AGM under "Login method for remote e-Voting and joining virtual meeting for Individual shareholders holding

The manner of casting vote through remote e-voting or through e-voting during the AGM for the members holding shares in dematerialised mode, physical mode and for the members who have not registered their e-mail IDs is provided in the Notice of AGM.

Manner of registering / updating email addresses, mobile number and bank account mandate

Members holding shares in physical mode are requested to provide duly signed Form ISR-1 along with supporting documents to the Company's RTA, either at their office at KFin Technologies Limited (Unit: Greaves Cotton Limited) Selenium, Tower B. Plot No.: 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Telangana - 500032, Tel: (040) 6716 2222 / 6716 1511; or by email at einward.ris@kfintech.com with a copy to the Company at investorservices@greavescotton.com. The said form is available on the website of the Company at https://greavescotton.com/wp-content/uploads/2023/04/Form-ISR-%E2%80%93-1.pdf

Members holding shares in dematerialised form are requested to register/update their email addresses, mobile number and bank account details with the relevant depositories through their Depository Participants.

After successful registration of email address as per the manner specified above, members will be able to receive (a) the Notice of AGM and Annual Report; (b) the login credentials for casting votes through e-voting; and (c) receive the electronic credit of dividence into their bank account

The dividend, if approved at the AGM, will be paid, subject to deduction of income tax at source, to members whose name will appear in the Company's Register of Members / Register of beneficial owners as on record date i.e. Thursday, 3rd August 2023 (record date) and will be paid on or before Friday, 8th September 2023.

The Board of Directors have appointed Mr. Sunny Gogiya, having Membership No. A56804 and Certificate of Practice No. 21563, and failing him Mr. Gaurav Sainani, having Membership No. A36600 and Certificate of Practice No. 24482, of M/s. SGGS & Associates, Practicing Company Secretaries, as Scrutinizers to scrutinize the voting process in a fair and transparent mannel

Place: Mumbai

Date : 18th July 2023

- (a) Refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the download section of www.evoting.nsdl.com
- (b) Call on toll free no.: 022-4886 7000 and 022-2499 7000 or send a request to Ms. Prajakta Pawle, Officer, NSDL at evoting@nsdl.co.in or at 4th (th in superscript) floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013

For Greaves Cotton Limited Sd/ Atindra Basu Date : 18th July, 2023 Group General Counse

& Company Secretary

Core #1, Scope Complex, 7, Institutional Area, Lodi Road, New Delhi -110003. Phone No: 011-24361889 Email: akmisra@mm site: www.mmtclimited.com CIN: L51909DL1963GOI

Sub: Mandatory Notice for Transfer of Equity Shares held by the shareholders in the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

This notice is published pursuant to applicable provisions of the Companies Act 2013 ("Act") read with Investor Education & Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer & Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs, as amended from time to time ("Rules")

Pursuant to the Rules all equity shares of the Company in respect of which dividends for 7 (seven) consecutive years have remained unpaid or unclaimed are liable to be transferred to IEPF Suspense Account in terms of above mentioned Act and Rules.

Individual communication will be sent to the registered address of the concerned shareholders whose final dividend for F.Y. 2015-16 remain unclaimed and whose shares are liable to be transferred to IEPF under the Rules. The Concerned shareholders are requested to approach the Company's Registrar & Transfer Agents, M/s MCS Share Transfer Agents Limited or the company on or before 15.09.2023 to claim the unclaimed/unpaid final dividend for F.Y. 2015-16, failing which the Company in order to adhere to the requirements of the Rules, transfer the shares held by them to IEPF account as per the procedure set out in the Rules. No claim shall lie against the Company in respect of shares transferred to IEPE account

The full details of the concerned shareholders and the details of their shares liable to be transferred to the IEPF account are available on the website of the Company i.e. www.mmtclimited.com

The concerned shareholders holding shares in physical form and whose shares liable to be transferred to IEPF Suspense Account shall be transferred by issuance of duplicate share certificate and thereafter transferring the same to IEPF Suspense Account. Accordingly, the original share certificate/s held by the concerned shareholders shall automatically stand cancelled. The shareholders may further note that the details unloaded by the Company on its website is deemed to be adequate notice for the purpose of issuing duplicate share certificate (s) for the purpose of transfer of share to the IEPF account pursuant to the Rules. Similarly, if the shares are held in dematerialized form, the Company shall inforn the depository by way of Corporate Action for transfer of shares to the IEPF.

Shareholders may note that both the unclaimed dividend and shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the due procedure prescribed in the IEPF Rules, 2016.

For any queries or anything to communicate to the Company in respect of the above, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agents, M/s. MCS Share Transfer Agent Ltd. F-65, Ist Floor, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi -1100 20. Ph:- 011-4140 6149 Fax:- 011-4170 9881 Email :- admin@mcsregistrars.com, ajay@mcsregistrars.com

> By the Order of the Board For MMTC Limited

(Ajay Kumar Misra) Company Secretary Mobile:9958404478 Date: 18th July, 2023

B HB STOCKHOLDINGS LIMITED

CIN: L65929HR1985PLC033936 Registered Office: Plot No. 31, Echelon Institutional Area, Sector 32, Gurugram-122001, Haryana Ph.: 0124-4675500, Fax No.: 0124-4370985

E-mail: corporate@hbstockholdings.com, Website: www.hbstockholdings.com

NOTICE OF THE 36TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION

Dear Members.

Notice is hereby given that the 36th Annual General Meeting ('AGM') of the members HB Stockholdings Limited ("the Company") will be held on Saturday, 19th August, 2023 at 12:00 Noon through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ('OAVM') facility without the physical presence of the members at a common venue to transact the business as set out in the Notice of AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with Circular No. 14/2020 dated 08th April, 2020, Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, Circular No. 20/2020 dated 05th May, 2020, Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, Circular No. 03/2022 dated 05th May, 2022 and Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 05th January, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as "the

Since the meeting will be held through VC/OAVM, facility for appointment of proxy wil not be available for the AGM.

The Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2022-23 have been sen electronically to all the members, whose e-mail address are registered / available with he Company / Depository Participants (DP) as on Friday, 14th July, 2023.

Pursuant to Section 108 of the Act, Rule 20 of the Companies (Manage Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI Listing Regulations and aforesaid Circular(s), the Members are provided with the facility to attend AGM through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), to ronically through the Ri mote e-voting before the AGM and through e-voting during the AGM, through the Authorised Agency, National Securities Depository Limited (NSDL)

Detailed process and manner of Remote e-voting / e-voting during the AGM and instructions for participation at the AGM through VC/OAVM are provided in the Notice of

All the members are hereby informed that:

- a) the Ordinary Business and the Special Business as set out in the Notice of 36th AGM will be transacted through voting by electronic means;
- b) the Remote e-voting shall commence on Wednesday, 16th August, 2023 at 09.00 A.M:
- c) the Remote e-voting shall end on Friday, 18th August, 2023 at 05.00 P.M Thereafter, the facility of Remote e-voting shall be disabled by NSDL.
- d) the e-voting rights of the Members shall be in proportion to the paid-up value of their Shares in the Equity Share Capital of the Company. Members of the Company holding Shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. Saturday, 12th August, 2023, may cast their vote by Remote e-voting before AGM / e-voting at AGM
- e) any person who acquires Shares of the Company and becomes member of the Company after sending of the Notice and holding Shares as on the cut-off date i.e. Saturday, 12th August, 2023 may follow the login process mentioned in the
- f) the Board of Directors of the Company in their meeting held on Tuesday, 23rd May, 2023 recommended a Dividend of Re. 1/- per equity share of face value of Rs. 10/-each (i.e. 10%) for the Financial Year 2022-23, subject to the approval of the members in the ensuing 36th Annual General Meeting of the Company. The Dividend, if approved will be paid to Members whose name appears in the Register of Members on Saturday, 12th August, 2023 (Record Date).
- a) for receiving Dividend directly in bank accounts. Members are requested to register/update their complete bank details by submitting duly signed Form ISR-1 (available on the website of the Company at www.hbstockholdings.com) along with supporting documents to the Registrar and Share Transfer Agent, RCMC Share Registry Private Limited at B-25/1, First Floor, Okhla Industrial Area Phase-II. New Delhi-110020 or by e-mail at investor.hb@rcmcdelhi.com if the shares are held in Physical Mode and by submitting required forms and documents with their Depository Participants (DPs) with whom they maintain their demat accounts, if the shares are held in demateralised form.
- h) as per the Income Tax Act. 1961, as amended by the Finance Act. 2020, dividend paid or distributed by the Company as or after 1st April, 2020 shall be taxable in the hands of the Members. The Company shall therefore be required to deduct tax at source (TDS) at the time of making payment of the said Dividend

Members may further note that:

Place : Gurugram

- i) Once the vote on a resolution is casted by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.
- ii) Members who have casted their vote through Remote e-voting prior to the AGM may also attend the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their vote again at the meeting.
- iii) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of Remote e-voting, participate in the AGM through VC/ OAVM as well as e-voting at the AGM.
- iv) The Notice of AGM and Annual Report are available on the website of the Company at www.hbstockholdings.com, website of the Stock Exchange(s) i.e BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and website of NSDL at www.evoting.nsdl.com. v) In case of any grievance connected with the facility for voting by electronic
- means, Members can directly contact Ms. Pallavi Mhatre, Senior Manager -NSDL, e-mail ID: evoting@nsdl.co.in or call on Toll Free No.: 1800 1020 990. Members may also write to the Company Secretary at the e-mail ID: corporate@hbstockholdings.com Book Closure: Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013

and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books will remain closed from Sunday, 13th August, 2023 to Saturday, 19th August, 2023 (both days inclusive) for the purpose of 36th AGM. For HB Stockholdings Limited

REEMA MIGLANI

EPRO CONTENT AGGREGATION TO EFFECTIVE DISSEMINATION

REPRO INDIA LIMITED

Reg. Office: 11th Floor, Sun Paradise Business Plaza, 'B' Wing Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400 013, India. Phone: 022-71914000 Fax: 022-71914001 $\label{lem:email::nvestor@reproindialtd.com} Email:: \underline{investor@reproindialtd.com} \ \ Website:: \underline{www.reproindialtd.com} \ \ CIN: L22200MH1993PLC071431$

NOTICE OF THE 30[™] ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company is scheduled to be held on **Wednesday, August 09, 2023 at 3.30 p.m. (IST)** through /ideo Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set

out in the Notice of the AGM. The venue of the meeting shall be deemed to be the Registere Pursuant to relevant Circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and the

Pursuant to relevant Circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and the Securities and Exchange Board of India (SEBI), the Company is permitted to hold the AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the said Circulars, the 30° AGM of the Company is being held through VC/OAVM and the Notice of the 30° AGM along with the Annual Report for Financial Year 2022-23 has been sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s)/Registrar and Share Transfer Agent. The Notice of the AGM along with the Annual Report is also available on the website of the Company at www.reproindialtd.com and on the website of the Stock Exchanges i.e., BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and on the Website of the Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and on the Website of the Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and on the Website of the Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and on the Website of the Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and on the Website of the Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and on the Website of the Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and on the Website of the Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and on the Website of the Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and on the Website of the Stock Exchange of India Limited at www ww.nseindia.com and on the website of National Securities Depositories Limited (NSDL) a www.evoting.nsdl.com. The Company has engaged the services of NSDL for providing facility voting through remote e-voting, participation in the AGM through VC/OAVM and e-voting ring the AGM. The dispatch of Notice of AGM has been completed on Tuesday, July 18, 2023. nstructions for remote e-voting and e-voting during the AGM:

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standard - 2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing remote e-voting facility to its Members to cast their vote by electronic means on the resolutions set out in the Notice of the 30th AGM of the Company.

The remote e-voting period commences on Sunday, August 06, 2023 at 9.00 a.m. (IST) and will end on Tuesday, August 08, 2023 at 5.00 p.m. (IST).

Voting through remote e-voting will not be permitted beyond 5.00 p.m. on Tuesday, August 08, 2023. E-voting shall also be made available at the 30° AGM and the members attending the meeting through VC/OAVM who have not cast their vote through remote e-voting shall be able to vote via e-voting at the 30° AGM.

The Members who have already cast their vote through remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.
Cut-off Date for remote e-voting: Wednesday, August 02, 2023

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of AGM Notice and holds shares as on the Cut-off Date i.e. August 02, 2023 should follow the instructions for e-voting as mentioned in the AGM Notice. Members holding shares in physical or in dematerialized form as on August 02, 2023, shall

The manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode and for the Members who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the AGM through VC/OAVM are also provided in the Notice of the AGM.

Members who have acquired shares after sending the Annual Report through electronic means and before the cut-off date are requested to refer to the Notice of AGM for the process to be adopted for obtaining the User ID and Password for casting the vote.

In case of any queries relating to voting by electronic means, please refer the Frequent! Asked Questions (FAOs) for shareholders and the e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request at evoting.nsdl.com or call at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request at evoting.nsdl.com or call at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request at evoting.nsdl.com or call at 022 - 4886 7000 and NSDL at pallavid@nsdl.co.in

Book Closure: Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the Listing Regulations, that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from August 03, 2023 to August 09, 2023 (both days

Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email address by sending a duly signed request letter to the Registrar and Transfer Agents of the Company, M/s Link Intime India Private Limited by providing the Folio No. and name of the shareholder. Members holding shares in dematerialized mode are requested to update/register their email addresses with the

The relevant documents pertaining to the Items of business to be transacted at the 30th AGM are available for inspection through electronic mode. Members are requested to write to the Company on <u>investor@reproindialtd.com</u> for inspection of the said documents.

Members who would like to express their views or ask questions may ask the same by sending request from their registered email address mentioning their name, DP ID and Client ID/folic number, PAN, mobile number along with their queries at <u>investor@reproindialtd.com</u> on o

For Repro India Limited Place: Mumba Date: July 18, 2023 Company Secretary & Compliance officer

(This is only an advertisement for information purpose and not a prospectus announcement.



Not for Release or Distribution in the United States.) KAKA INDUSTRIES LIMITED

CIN: U25209GJ2019PLC108782

(Our Company was originally incorporated as a private limited Company under the name of "Kaka Industries Private Limited" on June 21, 2019 under the provisions of the Companies Act, 2013 with the Registrar of Companies, Ahmedabad bearing registration number as 108782. Thereafter, our Company was converted from private limited to public limited and the name of our Company was changed from "Kaka Industries Private Limited" to "Kaka Industries Limited" vide fresh certificate of incorporatior dated March 14, 2023, issued by the Registrar of Companies, Ahmedabad, Gujarat.)

Registered Office: Plot No. 67, Bhagwati Nagar, Opp. Nilkanth Arcade, Opp. Kathwada GIDC, Kuha-Kanbha Road, Ahmedabad-382415 Gujarat, India

Contact Person: Vandana Arun Baldi, Company Secretary & Compliance Officer
Tel No: +91-80004-46524; E-mail: investors@kakaprofile.com; Website: www.kakaprofile.com

CORRIGENDUM: NOTICE TO INVESTORS

This is with reference to the Prospectus dated July 14, 2023, ("Prospectus") filed with the Registrar of Companies, Ahmedabad (the "ROC"), the BSE Limited (the SME Platform of BSE) and the Securities and Exchange Board of India ("SEBI") in relation to the Issue. All capitalized term used in the notice shall, unless the context otherwise requires, have the meaning ascribed in the Prospectus. Investors should note the following updates in the Prospectus.

IN THE INNER COVER PAGE OF THE PROSPECTUS DATED JULY 14, 2023, THE FIRST PARAGRAPH OF DETAILS OF THE ISSUE HAS BEEN CORRECTED AND MUST BE READ AS FOLLOWS:-

INITIAL PUBLIC OFFER OF UPTO 36.60.000* EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH (THE "EQUITY SHARES") OF KAKA INDUSTRIES LIMITED ("OUR COMPANY" OR "KIL" OR "THE ISSUER") AT AN ISSUE PRICE OF ₹ 58/- PER EQUITY SHARE FOR CASH, AGGREGATING UP TO $\stackrel{?}{\sim}$ 2,122.80 LAKHS ("PUBLIC ISSUÉ") OUT OF WHICH 1,92,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF $\stackrel{?}{\sim}$ 10 EACH, AT AN ISSUE PRICE OF $\stackrel{?}{\sim}$ 58 PER EQUITY SHARE FOR CASH, AGGREGATING $\stackrel{?}{\sim}$ 111.36 LAKHS WAS RESERVED FOR SUBSCRIPTION BY THE MARKET MAKER TO THE ISSUE (THE "MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE PUBLIC ISSUE LESS MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. ISSUE OF 34,68,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH, AT AN ISSUE PRICE OF ₹ 58 PER EQUITY SHARE FOR CASH, AGGREGATING UPTO ₹ 2,011.44 LAKHS IS HEREIN AFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE". THE PUBLIC ISSUE AND NET ISSUE CONSTITUTED 26.79% AND 25.39% RESPECTIVELY OF THE POST- ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

This corrigendum is required to be read in conjunction with the Prospectus dated July 14, 2023

For and on behalf of the Board of Directors

Kaka Industries Limited Rajesh Dhirubhai Gondaliya

Place: Ahmedabad, Gujarat Date: July 18, 2023

Chairman & Managing Director DIN: 03454540 Kaka Industries Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals,

Registrar of Companies, Ahmedabad. The Prospectus shall be available on the websites of the Company, the BSE and the LM at www.kakaprofile.com, www.bseindia.com and www.hemsecurities.com, respectively. Applicants should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, see the Prospectus, including, the section titled "Risk Factors" beginning on page 25 of the Prospectus.

market conditions and other considerations, to make a Public Issue of its Equity Shares and has filed the Prospectus with the



Notice is hereby given that the 125th annual general meeting (AGM) of the Company will be held on **Friday. 11th August** 2023 at 11:00 A.M.(IST) through video conferencing ("VC")/other audio visual means ("OAVM"), to transact the business, as set out in the Notice dated 25th May, 2023 convening the AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020; 17/2020 dated 13th April, 2020; 20/2020 dated 5th May, 2020; 2/2022 dated 5th May, 2022 and 10/2022 dated 28th December, 2022 issued by the Ministry of Corporal

COMPLETION OF DESPATCH OF NOTICE OF 125TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

The Notice of the AGM and the Annual Report for the year ended 31st March, 2023 have been sent to the members through electronic mode on **Monday**, **17th July**, **2023** and uploaded on the websites of the Company (https://www.cheviotgroup.com/ BSE Limited (https://www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (https://www.nseindia.com), stoc exchanges where the shares of the Company are listed. The Notice of the AGM is also available on the website of Nationa Securities Depository Limited (NSDL) (https://www.evoting.nsdl.com), agency providing e-voting facility.

Notice is also hereby given that business as set out in the Notice dated 25th May, 2023 shall be transacted through voting by electronic means. The remote e-voting period shall commence on Monday, 7th August, 2023 at 10:00 a.m. and end or Thursday, 10th August, 2023 at 5:00 p.m. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time Members holding shares either in physical or dematerialised form at the close of business hours, as on the cut-off date e. Friday, 4th August, 2023 shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting during the AGM. Any person, who becomes member of the Company after despatch of the Notice of the AGM and holding shares as or the cut-off date, may obtain the login credentials by sending a request at "evoting@nsdl.co.in".

Those members, who attend the AGM through VC/OAVM and had not cast their vote on the resolutions through rem e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote during the AGM using the e-voting platform provided by NSDL. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through /C/OAVM but shall not be entitled to cast their vote again.

The manner in which members, who are holding shares in physical form or who have not registered their email address with the Company can cast their vote through remote e-voting or through the e-voting system during the AGM or get their emai address registered with the Company and the procedure to join the AGM through VC/OAVM through NSDL e-voting system are provided in Note 18 of the Notice calling the AGM.

n case of any query/grievance connected with remote e-voting or e-voting at the AGM, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and E-voting User Manual for Shareholders available at the download section o www.evoting.nsdl.com or call on the toll-free no.: (022) 4886 7000 or (022) 2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager at evoting@nsdl.co.in. The Board of Directors at their meeting held on 25th May, 2023 have recommended a final dividend of ₹ 27/- per ordinary

share, subject to approval of the members at the AGM. The final dividend, if declared at the AGM, shall be paid to the members on and from Wednesday, 16th August, 2023. Members are requested to update their bank details to receive the dividen directly in their bank account. The Company is required to deduct tax at source ("TDS") while making payment of dividend as provisions of the Income Tax Act, 1961. Members are requested to provide/update their res category with the Company/RTA/Depository Participant(s) on or before the Record Date, Friday, 4th August, 2023. For more details, please refer to "Communication on tax deduction on dividend" annexed to the Notice of AGN Members are requested to refer to Notice of 125th annual general meeting to be held through VC/OAVM, Book Closure, Record

Date and Final Dividend Information published on 5th June, 2023 and available on the websites of the Company and stock exchanges viz. BSE Limited and National Stock Exchange of India Limited, where the shares of the Company are listed, for

For Cheviot Company Limited Aditya Banerjee

Company Secretary and Compliance Officer

CHEVIOT COMPANY LIMITED CIN : L65993WB1897PLC001409 ● +91 82320 87911/12/13 ● cheviot@chevjute.com ● Website : www.cheviotgroup.con 24, Park Street, Celica House, 9th Floor, Celica Park, Kolkata - 700 016, West Bengal, India

Kolkata, 18th July, 2023

(Company Secretary) M. No.: ACS-45762

कळमनुरीतील बुलढाणा अर्बन बँकेत ८० लाखांचा घोटाळा;तिघांवर फसवणुकीचा गुन्हा

लोकसत्ता वार्ताहर

हिंगोली : कळमनुरी येथील बुलढाणा अर्बन बँकेत ८० लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. बँक खातेदारांची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह तिघांवर कळमनुरी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी रोखपालास चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

कळमनुरी येथील बुलढाणा अर्बन बँकेत खातेदारांनी त्यांच्या खात्यात

भरलेल्या पैशावरच डल्ला मारण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. शाखा व्यवस्थापक वसंत घुगे, सहायक शाखा व्यवस्थापक संजय भोयर, रोखपाल गजानन कुलकर्णी व इतर कर्मचाऱ्यांनी संगनमत करून खातेदारांच्या बँक खात्यात असलेली रक्कम परस्पर काढली. तसेच बँकेत भरण्यासाठी आलेल्या खातेदारांना पैसे भरल्याच्या पावतीवर स्वाक्षरी देऊन त्यांनी पैसे भरल्याची त्यांच्या बँक खात्यात नोंद न घेता हे पैसे परस्पर पळविल्याचा प्रकार

काही खातेदार १५ जुलैला

शनिवारी पैसे काढण्यासाठी बँकेत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे बँक प्रशासन चांगलेच हादरून गेले. या घडलेल्या गैरप्रकाराची बँकेचे विभागीय व्यवस्थापक गजानन रहाटे यांच्या पथकाने तपासणी केली. तसेच खातेदारांच्या तक्रारींची तपासणी केली. यामध्ये खातेदारांनी बँकेत पैसे भरलेल्या दाखविल्या.

या प्रकारानंतर विभागीय व्यवस्थापक गजानन रहाटे यांनी सोमवारी रात्री उशिरा कळमनुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

यामध्ये शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक, रोखपाल यांनी पदाचा गैरवापर करून खातेदारांच्या रोख रकमा त्यांच्या खात्यात जमा न करता ७० ते ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले. यावरून पोलिसांनी वसंत घुगे, संजय भोयर, गजानन कुलकर्णी यांच्याविरुद्ध कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पुढील तपास करीत आहे. रोखपाल गजानन कुलकर्णी यास पोलिसांनी

ताबा सूचना (परिशिष्ट IV) रुल ८(१) अंतर्गत

फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (२००२ चा ५४) अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२च्या रुल ९ यासह वाचलेल्या सेक्शन १३(१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत उक्त सूचनेच्या स्वीकृतीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत उक्त सूचनेमध्ये नमूद केलेली

रक्कम आणि त्यावरील व्याज या रकमेची परतफेड करण्याकरिता तुम्हावर, ऋणको असलेले (याखाली नावे व पत्ते देण्यात आले आहेत) फर्माविणारी उक्त ॲक्टच्या सेक्शन १३(२) अंतर्गत याखाली नमूद केलेली दिनांकित मागणी सूचना निर्गमित करण्यात आली आहे. याखाली नमूद केलेले ऋणको रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरले आहेत,

याद्वारा याखाली नमुद केलेले ऋणको व आम जनतेस सुचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या रुल ८ यासह वाचलेल्या

ॲक्टच्या सेक्शन १३च्या सब–सेक्शन (४) अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत याखाली वर्णिलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. विशेषकरून याखार्ल नमुद केलेले ऋणको व आम जनतेस याद्वारा सावध करण्यात येते की, त्यांनी मालमत्तेशी कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी केलेला कोणताही व्यवहार याखाली नमुद

केलेली रक्कम व त्यावरील व्याज या रकमेकरिता "**मेसर्स चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड**"च्या आकाराच्या विषयाधीन असेल. सुरक्षित मत्तेच्या

सूचनेची तारीख

चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय : पहिला मजला, "दरे हाऊस", नं. २, एन.एस.सी. बोस रोड, चेन्नई-६००००१.

ताब्यात घेतले आहे.

दत्ता पाटील हडसणीकर यांचे रुग्णालयातही उपोषण

लोकसत्ता वार्ताहर

नांदेड : मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यात यावे. या व इतर काही मागण्यांसाठी हदगावजवळच्या हडसणी येथे बेमुदत उपोषण सुरू करणाऱ्या दत्ता पाटील-सूर्यवंशी यांनी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केल्यावरही आपले उपोषण जारी ठेवले आहे. त्यांच्यावर तीन तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपचार करत असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांनी मंगळवारी सायंकाळी सांगितले.

हदगावजवळच्या हडसणी या छोट्याशा गावातील एका मंदिरात दत्ता पाटील यांनी ३ जुलैपासून उपोषण सुरू केले. उपोषण सुरू केल्यानंतर तालुका

ताबा घेतलेल्या मालमत्तेचे वर्णन

पुढील मालमत्तेचे सर्व खंड व तुकडे : फ्लॅट नं

स्टेअरकेस व आकाशाच्या दिशेने खूले, पश्चिम

राधाकृष्णा अपार्टमेंट, दक्षिण : फ्लॅट नं. एस-६,

प्राधिकृत अधिकारी

ताबा जुलै

२२२०४०५/- एस-५, दुसरा मजला, माया अपार्टमेंट, सीटीएस नं.

३०.०६.२०२१ १२३६९/३५७, ३६८, ३६९, बसैया नगर, ता. व

उत्तर : फ्लॅट नं. ९-१.

रोजीप्रमाणे जि. औरंगाबाद आणि पुढीलप्रमाणे सीमितः पूर्वः

प्रशासनाने त्याची आवश्यक ती नोंद घेतली होती. काही राजकीय कार्यकर्त्यांनीही पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. १२ जुलै रोजी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ हदगाव येथे सोमवारी बंद पाळण्यात आला तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी विधानसभेत दत्ता पाटील यांचे उपोषण आणि मराठा आरक्षणाच्या तिढ्याचा विषय उपस्थित केल्यानंतर उपोषणादरम्यान प्रशासन स्तरावरील हालचाली गतिमान

झाल्या. तत्पुर्वी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयास यासंदर्भात १७ जुलै रोजी एक पत्र आणि त्यासोबत संबंधितांच्या निवेदनाच्या प्रती पाठविल्या होत्या. मराठा आरक्षणाच्या विषयावर आपली मुख्यमंत्र्यांशी भेट घालून द्यावी, अशी मागणी उपोषणार्थीने त्यानुषंगाने मुख्यमंत्री सचिवालयाला भेटीची वेळ देण्याची विनंती आपल्या पत्रात केली आहे. खालावल्यामुळे दत्ता पाटील यांना

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. डॉक्टरांचे पथक त्यांच्या आवश्यक त्या तपासण्या करत आहे. पण सहा दिवसांपासन त्यांनी अन्न ग्रहण केलेले नाही. उपचारादरम्यान त्यांना सलाईन लावण्यात आले असून ते पाणी नियमित प्राशन करत आहेत. पण मंगळवारच्या तपासणीत त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य स्थितीपेक्षा बरीच खाली असल्याचे दिसून आले. तूर्त त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिष्ठातांनी स्पष्ट केले.

पंजाब मैशमल बैंक punjab national bank सांकेतिक ताबा सूचना (अचल संपत्तीकरीता)

खालील सही करणाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकस्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सेक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि सह वाचल्या जाणाऱ्या सिक्युरिटी इंटरेस्ट इन्फोर्समेंट नियम २००२ च्या कलम १३ चे अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून पंजाब नॅशनल बैंकेचे अधिकृत अधिकारी या नात्याने संबंधित कर्जदारांना खालील लिहिलेल्या तारखेला मागणी सूचना दिली होती त्या सूचनेत नमूद केलेल्या रक्कमेची उक्त सूचना प्राप्त होणाऱ्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परतफेड करण्याची मागणी सूचना प्रस्तूत केले.

कर्जदार हे रकमेची परतफेड करण्यास अपयशी ठरल्याने कर्जदार व सर्व सभासद जनतेला एतव्दारा सुचना देण्यात येते की खालील सही करणाऱ्याने उपरोक्त नियमाचा ८ सह वाचल्या जाणाऱ्या उपरोक्त कायदयाचा ९३ (४) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून यात खालील वर्णन केलेल्या संपत्तीचा सांकेतिक ताबा घेतलेला आहे

सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यसाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात कायदयाच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरत्वींकडे कर्जदार /तारणदाराचे

शाखेचे नाव	कर्जदार / खातेधारकाचे नाव	संबंधित नाव (संपत्ती मालकाचे नाव)	गहाण ठेवलेल्या संपत्तीचे विवरण	डिमांड नोटीस तारीख	सकितिक ताबा घेण्याची तारीख	कर्जाची बकाया रक्कम
जळगाव (०२२२००)	आकीर हुसैन समशोदीन बागवान	जाकीर हुसैन समशोदीन बागवान	अकृषीक जमीन प्लॉट आणि बांधकाम असलेलें गट नं. २०/२/ए, प्लॉट नं. २६ भाग, इदगाह कॉम्प्लेक्स मागे, खडका, भुसावळ, जि. जळगाव-४२५ २०१. प्लॉट क्षेत्रफळ - ८१.३७ रखे. मी. <u>चतुर्गर्सिमा - पुर्व - प्लॉट नं.२७, पश्चिम</u> - प्लॉटचा उर्वरीत भाग, उत्तर - प्लॉट नं.३१, दक्षिण - १२ मी. रांद रस्ता. मालकी हक्क - जाकीर हुसैन समशोदीन बागवान		19/8/2023	रु. ७,४७,८४९,६९ १२/१२/२०२२ पर्यंत + त्यानंतर व्याज व इतर खर्च
सावदा (०४४७००)	शेख शरीफ शेख रज्जाक	शेख शरीफ शेख रज्जाक	गट नं. १२३०/१, प्लॉट नं. २ (पश्चिम भाग) मौजे सावदा, ता. रावेर, जि. जळगाव, एकुण क्षेत्र १९२.५० स्ववे. मी., गहाण असलेला भाग १२८.३३ स्ववे. मी. चतुःसिंमा - पूर्व - प्लॉट नं.२ चा उर्वरीत भाग, पश्चिम - प्लॉट नं. १, उत्तर - ९ मी. रस्ता, दक्षिण - प्लॉट नं.४ मालकी हक्क - शेख शरीफ शेख रज्जाक		48/8/2033	रह. ६,८७,८५४.४० ०६/०५/२०२३ पर्यंत + त्यानंतर व्याज व इतर खर्य

दिनाक : १९/०७/२०२३ ठिकाण : जिल्हा जळगाव

स्वैर भाषांतर : तफावत आढळल्यास मुळ इंग्रजी मजकूर ग्राहय

श्री. राहुल माथुर मुख्य प्रबंधक व अधिकृत अधिकारी पंजाब नॅशनल बँक

GREAVES

छत्रपती संभाजीनगरमध्ये वर्षभरात १८ बिबट्यांचा मृत्यू

चौकशीसाठी खंडपीठात

जनहित याचिका

लोकसत्ता प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यात २०२२-२३ या वर्षभरात १८ बिबट्यांचा विविध कारणांमुळे मृत्य झाला. जालन्यात एक बिबट्या मृत्युमुखी पडला. बिबट्यांच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी न्या. रवींद्र घुगे व न्या वाय. जी. खोब्रागडे यांनी प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.

याचिकेत मुख्य वन संरक्षक यांना प्रतिवादी करण्याचे तसेच बिबट्यांच्या मृत्यू संदर्भात यापूर्वी दाखल जनहित याचिकसोबत या याचिकेचीही सुनावणी घेण्याचे आदेशात म्हटले आहे. ॲंड. ईश्वर डी नरोडे यांच्या मार्फत आमीन सुभाष गुडे यांनी याचिका दाखल केली आहे. त्यात २०२२ ते २०२३ या एका वर्षात १९ बिबट्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. २३ जानेवारी २०२२ ला सोयगावला, १० फेब्रुवारीला औरंगाबादला, २५ फेब्रुवारीला सिल्लोडला, ३० एप्रिलला हसनखेडा येथे, ३ मार्च, १० मे व २३ नोव्हेंबर रोजी वैजापूरला बिबट्याच्या मृत्यूच्या तीन घटना घडल्या. २८ मे, २ जूनला औरंगाबाद, ९ जूनला जालना, २८ जुलैला अजिंठा, ४ सप्टेंबरला सावंगी, २८ जुलैला खुलताबाद, २० फेब्रुवारी २०२३ रोजी औरंगाबादला, ४ सप्टेंबरला सावंगीत आणि १४ एप्रिलला विहिरीत कन्नडला

बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना

घडली आहे.

एकूण मृतांपैकी तीन बिबट्यांचा विहिरीत पडून आणि दोघांचा रस्ता ओलांडताना अपघात होऊन मृत्यू झाला होता. या १९ बिबट्यांच्या मृत्यूच्या सविस्तर चौकशीचा आदेश द्यावा, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या

निष्काळजीपणाबाबत कायदेशीर कारवाईचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली आहे. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी काम पाहिले.

POONAWALLA

HOUSING FINANCE

Apna Ghar, Apni Pehchan

मेसर्स चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड पूनावाला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (पूर्वीचे मॅग्मा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड) नोंदणीकृत कार्यालय: ६०२, ६ वा मजला, झिरो वन आयटी पार्क, एसआर. क्र. ७९/१ घोरपडी, मुंढवा रोड, पुणे ४११०३६

मागणी सूचना सरफेसी कायदा, २००२ च्या कलम १३ (२) अंतर्गत

उपलब्ध वेळेत विमोचनाकरिता ॲक्टच्या सेक्शन १३ च्या सब-सेक्शन (८) च्या तरतुर्दीवर ऋणकोंचे लक्ष वेधीत आहोत.

लोन अकाऊंट नंबर

१ लोन अकाउंट नंबर : एक्स०एचएलएआरयू००००१६८८५४

दोन्ही राहणार : फ्लॅट नं. एस-१, दुसरा मजला, माया

अपार्टमेंट. बसैया नगर. औरंगाबाद. औरंगाबाद-४३१००१

१. रामस्वरूप बाबुलालजी मंत्री

२. शुभम रामस्वरूप मंत्री

३. सुनिता रामस्वरूप मंत्री

दिनांक : १४.०७.२०२३

तुम्ही खाली नमूद कर्जदार⁄ सह-कर्जदार⁄ हमीदार यांनी तुमच्या स्थावर मालमत्ता गहाण ठेवून मॅग्मा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड 'एमएचएफएल' सध्या, पूनावाला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड असे नाव बदललेल्या यांच्याकडून मालमता सुविधांच्या आधारे गृहकर्ज/ कर्जे घेतली होती. त्याचा परतावा करण्यामध्ये तुमच्याकडून कसूर झाली आहे आणि म्हणून तुमच्या कर्ज खात्या/खात्यांची नोंद अकार्यक्षम मालमत्ता अशी करण्यात आली आहे. थकीत देण्याच्या वसुलीसाठी तुमच्या ज्ञात असलेल्या अखेरच्या पत्त्यावर सिक्युरिटायजेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना जारी करण्यात आली होती, ज्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे परत आली आहे. म्हणून त्यामधील मजकूर सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियमावली, २००२ च्या नियम ३(१) सह वाचल्या जाणाऱ्या कलम १३(२) अंतर्गत तुमच्यावर अंमलबजावणीसाठी पर्यायी सेवा म्हणून प्रसिद्ध

कर्जदार, सह-कर्जदार, हमीदार, हमी, थकीत देणी, कलम १३(२) अंतर्गत पाठवलेली मागणी सूचना आणि त्यामध्ये दावा करण्यात आलेल्या रकमेचा तपशील खालीलप्रमाणे :

अ. क्र.		सुरिक्षत मत्तेचा तपशील	मागणी सूचना दिनांक	देय रक्कम रु.मध्ये
१.	लखन रामदास माळी, सविता लखन माळी, पूजा लखन माळी, कर्ज रक्कम : रु. १४,१५,०००/- ज्यामध्ये धारण केलेला कर्ज खाते क्र. एचएल/०११७/एच/२०/ १००००१ मधील रु. ६०००००/- आणि धारण केलेला कर्ज खाते क्र. एचएएम/०११७/एच/१६/१०००१० मधील रु. ८१५०००/-	५५, पश्चिम : गट क्र. ६५१, उत्तर : रोड आणि खुली जागा, दक्षिण : ६ मी. रुंद रोड.		कर्ज खाते क्र. एचएल/ ०११७/ एच/ २०/१००००१ र. ६४७४९४.५२ (रुपये सहा लक्ष सत्तेचाळीस् हजार चारशे चौऱ्याण्णव आणि बावन्न पैसे मात्र) अधिक त्यावरील भरणा होईपर्यंतचे @ १७.५% प्र. व. व्याज. कर्ज खाते क्र. एचएएम/ ०११७/ एच/ १६/१०००१० र. ७६७८७४.०६ (रुपये सात लक्ष सदुसष्ट हजार आठशे चौऱ्याहत्तर आणि सहा पैसे मात्र)
२	संतोष तेजराव शिंदे, प्रतिभा संतोष शिंदे कर्ज रक्कमः रु. १५५२३१४.७९/- कर्ज क्र.: एचएल/०२१०/एच/१३/१०००९१	शेंद्रा जहांगीर ता. आणि जिल्हा औरंगाबाद येथील गट क्र. ७० वर वसलेल्या अक्षद रेसिडन्सी स्कीममधील प्लॉट क्र. ३३ वर बांधण्यात आलेल्या ४९.५० चौ. मी. बिल्टअप क्षेत्रफळ असलेल्या रो हाऊस क्र. १३ चा सर्व खंड आणि भूखंड आणि प्लॉटच्या सीमा पुढीलप्रमाणे : पूर्व : प्लॉट क्र. १८, दक्षिण : प्लॉट क्र. १४, पश्चिम : ९.०० मी. रुंद रोड, उत्तर : रो हाऊस क्र. १२.		रु. १५२७१७२.७७ (रुपये पंधरा लक्ष सत्तावीस हजार एकशे बहात्तर आणि सत्त्याहत्तर पैसे मात्र) अधिक त्यावरील भरणा होईपर्यंत @ १५.०५% प्र. व. व्याज.

तुम्ही कर्जदार/रां आणि सह-कर्जदार/रां/ हमीदार यांच्याकडे उपरोक्त नमूद, मागणी करण्यात आलेली रक्कम त्यावरील उपरोक्त नमूद व्याज यासह भरणा करण्यासाठी सदर सूचनेपासून ६० दिवसांच्या आत करण्याची मागणी करण्यात येत आहे. जर असे न झाल्यास निम्नस्वाक्षरीकार उपरोक्त नमूद हमी/हमींवर कारवाई करण्यात येईल. नमूद कायद्याच्या कलम १३(१३) अनुसार या कालावधीदरम्यान उपरोक्त नमूद हमी विक्री, भाडेतत्त्व किंवा नि कोणत्याही प्रकारे आमच्या सहमतीशिवाय हस्तांतरित करण्यास प्रतिबंधित करण्यात येत आहे.

ठिकाण : औरंगाबाद दिनांक : १९.०७.२०२३

पूनावाला हाऊसिंग फायनान्स लि.करिता (पूर्वीचे मॅग्मा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड) प्राधिकृत अधिकारी

punjab national bank पंजाब मैशमल बैंक

पंजाब नॅशनल बँक शाखा : जळगाव (0222) नवी पेठ, जयकिसन वाडी, जळगाव- 425001

मागणी नोटीस

कायदा कलम 13(2) मधील (सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट 2002 अंतर्गत असलेल्या नियम 8 (1) मध्ये सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम 2002 अन्वये)

ज्याअर्थी, खाली सही करणार **पंजाब नॅशनल बँक** चे अधिकृत अधिकारी, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल ॲसेट्स ॲड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ च्या कलम १३ (१२) नियम ३ नुसार प्राप्त झालेल्या अधिकारान्वये सदर कायदयाच्या कलम १३ (२) खाली, संबंधित कर्जदार यांना खाली नमुद तारखेंस मागणी नोटीस जारी करुन, सदर नोटीशीत नमूद केलेल्या रकमेचा, नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून ६० दिवसांचे आत खाली नमूद केलेल्या तपशीलानुसार भरणा करण्याची सूचना केली होती. सदर नोटीस विविध कारणास्तव कर्जदार व जामीनदार यांना बजावता आली नाही. या नोटीशीची प्रत खाली सही करणार यांचेकडे उपलब्ध असून संबंधित कर्जदार यांनी इच्छा असल्यास कोणत्याही कामकाजाच्या दिवशी नेहमीच्या कार्यालयीन वेळेत, संबंधीत अधिकाऱ्यांकडून ध्यावी. तरीही, संबंधित कर्जदार / जामिनदार यांना नोटीस देण्यात येते की, त्यांनी **पंजाब नॅशनल बँक** यांस ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ६० दिवसांचे आत पुढील नोटीशीत दाखवलेली रक्कम अधिक करारातील व्याजानूसार त्यापुढील भरणा करावयाच्या तारखेपर्यंतचे झालेले व होणारे व्याज आणि इतर खर्च यांचा भरणा करावा. कर्जदाराने घेतलेल्या कर्जापोटी सदर करार व कागदपत्रानुसार तारण म्हणून संबंधित मालमत्ता **पंजाब नॅशनल बँकेकडे** गहाण आहेत

अ. क.		जामीनदाराचे / तारणदार/ सह-कर्जदार यांचे नाव व पत्ता	Committee of the Commit	चल/अचल मालमत्तेचे चतुःसिमेसह विवरण	कर्ज सुविधा	उर्वरीत रक्कम ३०,०६,२०२३ पर्यंत (प्रिंसिपल + ट्याज)	09.00,20	रक्कम
	कर्जदार : सौ. मनिषा व्यंकटेश त्रिपाठी, पत्ता - प्लॉट नं, ५०६, ईश्वर कॉलनी, बी एन २, जळगाव, ता.जि. जळगाव- ४२५ ००१ तसेच राहणार : सौ. मनिषा व्यंकटेश त्रिपाठी, पत्ता - प्लॉट नं. २०, सर्व्हें नं. ४७०/३/बी, तिसरा मजला, फ्लॅट नं.०७, गजानन पार्क, श्रध्दा कॉलनी, जवळ, मेहरून शिवार, जळगाव, ता.जि. जळगाव- ४२५ ००१ खाते क्रमांक - १०११७०११०००६२६ ब्रॅंच ऑफीस - जळगाव (०२२२००) (पुर्वीची ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स जळगाव शाखा)	रिटेल ट्रेडींग, प्लॉट नं. २०, १४३/सी, प्रितम पार्क हॉटेल समोर, ॲटो नगर, जळगाव- ४२५ ००१. तसेच राहणार:	तसानुसार हप्ते/ व्याज/ मुद्रत न भरत्यामुळे किंवा कर्ज सुविधेषे नुतनीकरण न केल्यामुळे सदर खाती दि. ०२/०५/२०२३ रोजी अकार्यक्षम (एनपीए) वर्गीकृत केली आहेत. मागणी सूचनेचा दिनांक : ०५/०७/२०२३	रहिवाशी मालमता, प्रलॅट नं.७, तिसरा मजला , गजानन पार्क, श्रध्या कॉलनी जवळ, सर्व्हें नं. ४७०/३/बी, प्लॉट नं. २०, मेहरून शिवार, जळगाव, ता.जि. जळगाव - ४२५ ००१ क्षेत्रफळ एरिया - बांधीव क्षेत्र ४०.४६ स्क्वे.मी. मालकी हक्क - सौ. मनिषा व्यंकटेश त्रिपाठी. चतुःसिमा - पुर्व - मार्जिनल मोकळी जागा आणि रस्ता, पश्चिम - मार्जिनल मोकळी जागा आणि रस्ता, उत्तर - फ्लॅट नं. ०६, विक्षण - मार्जिनल मोकळी जागा	₹, ८,00,000	6,43,969.6		रु. ७,९४,२९६.४२ + भविष्यात होणारे व्याज आणि इतर खर्च इत्यादी

गहाण ठरलेल्या मालमत्तेच्या पूर्तता करण्यासाठी तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कायदयाच्या कलम १३ च्या उप-कलम (८) नुसार आपणास सुचित करण्यात येत आहे. तसेच सदर कायदयाच्या कलम १३(१३) नुसार ही नोटीस मिळाल्यानंतर तुम्हाला बँकेच्या लेखी संमत्तीशिवाय वरील मालमत्ता ही विक्री, भाडेपटचाने किंवा अन्यथा (कोणत्याही व्यवसायाकरीता) तसेच कोणत्याही मार्गाने हस्तांतरण करु शकणार नाही. तसेच तुम्हाला असेही सुचित करण्यात येते की सदरील निर्वंधाचे कोणतेही उल्लंघन केल्यास गुन्हा नोंदविण्यात येईल. तसेच सदरील कोणत्याही कारणास्तव वरिल मालमत्ता विकली गेल्यास किंवा लिजवर दिल्यास विक्रीची रक्कम किंवा उत्पन्न प्राप्त झालेली रक्कम बँकेकडे जमा केली जाईल. सदरील मालमत्तेच्या अंमलबजावणीसाठी बँकेने अधिकार राखून ठेवले आहे. तसेच सदरील नोटीसचे पालन न केल्यास पुढील योग्य त्या कारवाईचा अवलंब केला जाईल आणि सर्व खर्च आणि परिणांसाठी तुम्हाला जबाबदार धरले जाईल

* सदर नोटीस ही डीआरटी/ न्यायालयासमोर कायदेशीर कारवाई करणाऱ्या बँकेला पूर्वग्रह न ठेवता जारी करण्यात आलेली आहे. * सदर नोटीस ही डीआरटी / न्यायालयासमोर प्रलंबित

असलेल्या दावे / दाव्यातील बँकेच्या अधिकारांना पूर्वग्रह न ठेवता जारी केलेली आहे. जर संबंधित कर्जदार / जामीनदार मागणी केल्यानुसार भरणा करु शकले नाही तर **पंजाब नॅशनल बँक** सदर कायदयातील कलम १३(४) आणि त्यांचे नियम यामधील तरदूतीनुसार वरील मालमत्तेमधून वसूलीची प्रक्रिया सुरु करेल. अशा प्रक्रियेमुळे होणारे परिणाम वा नुकसान यास कर्जदार / जामीनदार हेच जबाबदार असतील. पंजाब नॅशनल बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय सदर मालमत्ता विकणे, कराराने देणे किंवा इतर कोणत्याही पध्दतीने व्यवहार करण्यास सरफेसी ॲक्टप्रमाणे कर्जदार यांना प्रतिबंध करण्यात येत आहे. कर्जदार/ जामीनदार यांनी सरफेसी कायदयामधील कोणत्याही तरतूदींचा भंग केल्यास सरफेसी कायदायप्रमाणे ते दंड / शिक्षेस पात्र होतील.

दिनांक : १९.०७.२०२३ ठिकाण : जि. जळगाव

श्री. राहुल माथूर मुख्य व्यवस्थापक आणि अधिकृत अधिकारी पंजाब नॅशनल बैंक

ग्रीव्हज कॉटन लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेन्टीटी नंबर: एल२९९९एमएच १९२२पीएलसी०००९८७ **नींदणीकृत कार्यालय:** जे-२, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र,

चिकलठाणा, औरंगाबाद-४३१२१० कॉपॅरिट कार्यालय: युनिट क. १ए, ५वा मजला, टॉवर ३, इक्रिनॉक्स विझिनेस पार्क,

एलबीएस मार्ग, कुर्ला (४.) मुंबई - ४०० ०७०. ब्रुच्यनी: +९१-२२ ४१७४ १७०० ईमेल: investorservices @greavescotton.com; वेबसाइट: www.greavescotton.com

१०४वी वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सूचना

सूचना देण्यात येते कि, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, कामकाज पार पाडण्यासाठी फक्त व्हिङिओ कॅान्फरन्सिंग (''व्हिसी'')/इतर ऑडिओ व्हिङिओ नाध्यमद्वारे (''ओएव्हिएम'') कंपनीच्या सभासदांची १०४यी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') गुरुवार, दिनांक १० ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता पार पाडण्यात येईल. एजीएमची कार्यवाही कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात केली जाईल असे मानले जाईल जे एजीएमचे मानले जाणारे

कॉस्पोरेट कामकाज मंत्रायलाद्वारे जारी करण्यात आलेले ८ एप्रिल २०२० तारखेंचे सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२० आणि १३ एप्रिल २०२० तारखेंचे १७/२०२०, त्यानंतर ५ मे २०२० तारखेचे सर्वसाधारण परिपत्रक २०/२०२० आणि या संबंधात जारी करण्यात आलेली तदनंतरची परिपत्रके, सर्वांत अलीकडचे म्हणजे २८ डिसेंबर २०२२ तारखेचे १०/२०२२ (यांना 'एमसीए परिपत्रके' म्हणून संबोधण्यात येते) आणि १२ मे २०२०, १५ जानेवारी २०२१, १३ मे २०२२ आणि ५ जानेवारी २०२३ तारखेची सिक्युरिटीज अँड एक्स्चेज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') परिपत्रके (येथे यानंतर एकत्रितपणे 'परिपत्रके' म्हणून संबोधण्यात येते) यांच्या अनुपालनार्थ, कंपनीची एजीएम केवळ व्हीसीद्वारे/ओएव्हीएमद्वारे घेण्यात येईल.

एजीएनमध्ये पार पाढायचे सर्वसाधारण व विशेष कामकाज नमूद करणारी नोटीस आणि वित्तीय वर्ष २०२२–२३ साठीचा वार्षिक अहवाल हे दस्तऐवज, ज्यांचे ईनेल आयडीज हिपोंझिटरी पार्टिसिपन्ट्सकडे किंवा कंपनीकडे किंवा तिचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजन्ट – केफिन टेक्नोलॉजीज लिमिटेड ('आरटीए') यांच्याकडे नोंदणीकृत आहेत, केवळ त्याच समासदांना ईमेलद्वारे पाठवण्यात आलेले आहेत. १८ जुलै २०२३ रोजी ईमेल पाठवण्याचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे.

सभासदांनी कृपया ह्याची दखल ध्यावी कि वरील कागदपत्रे कंपनीच्या www.greavescotton.com ह्या वेबसाईटवर ''इन्वेस्टर रिलेशन्स'' अंतर्गत आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट्स म्हणजे अनुक्रमे बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.bseindia.com व www.nseindia.com ह्या वेबसाईटवर आणि नॅशनल सिक्युरिटिज डिपॅम्झिटरी लिमिटेडच्या (''एनएसडीएल'') (दुरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीची एजन्सी) https://www.evoting.nsdl.com ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

सभासद फक्त व्हिसी/ओएव्हिएम सुविधेमार्फतच सभेस हजर राहून भाग घेऊ शकतात. एजीएमध्या सूचनेमध्ये सभेत भाग घेण्यासंबंधीची माहिती दिलेली आहे. व्हिसी/ओएव्हिएममार्फत सभेत सहभागी होजाऱ्या सभासदांचा कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत कोरमसाठी विचार केला जाईल. एजीएम व्हिसी/ओएव्हिएममार्फत होत असल्यामुळे समासदांना समेसाठी प्रॉक्झिस पाठवण्याची सुविधा उपलब्ध नसेल

कायद्याच्या कलम १०८ कंपनीचा नियम २०१४ चा नियम २० (व्यवस्थापन व प्रशासन) आणि सेबी रेग्युलेशन ४४ (सूचिबद्धता निबंध आणि प्रकटन आवश्यकता) नियमावली, २०५५ (''लिस्टिंग रेग्युलेशन्स'') नुसार कंपनी दुरस्थ ई–मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे.

त्याचबरोबर एजीएम सुरू असताना ई-मतदानामार्फेत (''ई-मतदान'') मतदान करण्याची सुविधा कंपनी उपलब्ध करून देत आहे. दुरस्थ ई-मतदानामार्फेत मतदान केलेले सभासद एजीएमला हजर राहू शकतील, मात्र एजीएम सुरू असताना पुन्हा ई-मतदान करू शकपार नाही. सर्वे सभासदांनी कृपया खालील बाबींची नोंद घ्यावी.

- ए. ज्या सभासदांची नावे गुरुवार, ३ ऑगस्ट २०२३ रोजी, म्हणजेच कट-ऑफ तारखेला डिपॉझिटरीदारे बाळगण्यात येणाऱ्या सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नींदवण्यात आलेली आहेत, केवळ तेच सभासद दुरस्थ ई-मतदानाची तसेच एजीएमध्या ठिकाणी ई-मतदानाची सुविधा प्राप्त करण्यासाठी हक्कदार असतील. सभासदांचे मतदानाचे हक हे कट-ऑफ तारखेला कंयनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या त्यांच्या हिश्शाच्या प्रमाणात असेल
- पुढील कालावधीदरम्यान दुरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध असेल:

दुरस्थ ई-मतदानाची सुरुवात	सोमवार, ७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ०९:०० भारतीय वेळेनुसार
दुरस्थ ई-मतदानाची समाप्ती	बुधवार, ९ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ०५:०० भारतीय वेळेनुसार
धवार, ९ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याक	ाळी ०५:०० नंतर मतदान करण्याला अनुमती असणार नाही, कारण त्यानंतर दुरस्थ ई–मतदान मॉड्युल अकार्यान्वित

करण्यात येईल. सभासदाने ठरावावर एकदा का मतदान केल्यावर, सभासदाला तदनंतर त्यामध्ये बदल करण्यास किंवा पुन्हा एकदा मतदान करण्यासाठी अनुमती

- सी. वास्तविक स्वरूपात भागधारणा करणारी कोणतीही व्यक्ती आणि बिगर-व्यकी भागधारक, ज्यांनी कंपनीदारे एजीएमची सुवना पाठवण्यात आल्यानंतर कंपनीचे समभाग प्राप्त केलेले आहेत आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच डिपॉझिटरीजद्वारे बाळगण्यात येणाऱ्या सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा लाभार्थी मालकाच्या रजिस्टरमध्ये ज्यांची नावे आहेत, त्या व्यक्ती evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून लॉगिन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकतील. तथापि, दुरस्थ ई-मतदानासाठी एनएसडीएलकडे अगोदरच नोंदणी केलेली असल्यास, ते मतदान करण्यासाठी त्यांच्या विद्यमान यूजर आयडीचा व पासवर्डचा वापर करू शकतील. डिमटेरियलाइज्ड स्वरुपामध्ये सिक्युरिटीज धारण करणारी व्यक्ती भागधारक आणि ज्यांनी एजीएमधी सुबना पाठवल्यानंतर कंपनीचे समभाग प्राप्त केलेले आहेत आणि कंपनीचे संघासद झालेले आहेत आणि कट-ऑफ तारखेला समभाग घारण केलेले आहेत, ते दुरस्थ ई-मतदानासाठी लॉगिन पद्धत आणि डिमॅट प्रकारामध्ये सिक्युरिटीज धारण करपाऱ्या व्यक्ती भागधारकांसाठी व्हर्च्युअल सभेमध्ये सहभागी होणे अंतर्गत एजीएमध्या सूचनेमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या बाबींचे पालन
- डिमटेरियलाइज्ड प्रकार, वास्तविक प्रकार योगध्ये भागधारणा करणाऱ्या सभासदांसाठी आणि ज्यांनी त्यांध्या ई-मेल आयडीजची नोंदणी केलेली नाही त्या सभासदांसाठी, दुरस्थ ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमदरम्यान ई-मतदानाद्वारे मतदान करण्याचे स्वरूप एजीएमच्या सुचनेमच्ये प्रदान करण्यात आलेले आहे.
- ई. ईमेल ॲंडेसची नॉदणी करण्याचे / अद्ययावत करण्याचे रवरूप आणि बँक खाते मॅन्डेट:

वास्तविक प्रकारामध्ये समभाग धारण करणाऱ्या सभासदांना कंपनीच्या आरटीएला, एकतर केफिन टेक्नोलॉजीज लिमिटेड (युनिट:ग्रीव्हज कॉटन लिमिटेड) सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र.:३१ व ३२, गचिबावली फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानाक्रामगुडा, सेरिलिंगमपानी, हैदराबाद, तेलंगणा- ५०००३२, दूरध्वनी: (०४०) ६७१६ २२२२ / ६७१६ १५११ येथील त्यांच्या कार्यालयामध्ये; किंवा कंपनीला investorservices@greavescotton.com येथे प्रत पाठवून einward.ris@kfintech.com येथे इंमेलद्वारे आधारभूत दस्तऐवजांसह यथोचितरीत्या स्वाक्षरीकृत फॉर्म आयएसआर- १ प्रदान करण्याची विनंती करण्यात येते. सदर फॉर्म हा कंपनीच्या वेबसाइटवर https://greavescotton.com/wp-content/uploads/2023/04/Form-ISR-%E2%80%93-1.pdf

डिमटेरियलाङ्ज्ड स्वरुपात भागधारणा करणाऱ्या सभासदांना त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसियन्ट्सच्या माध्यमातून त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजकडे त्यांचा इमिल अँद्रेस, मोबाइल क्रमांक आणि बँक खात्याचा तपशील नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येते.

वर नमूद करण्यात आलेल्या स्वरूपाप्रमाणे ईमेल ॲड्रेसच्या यशस्वी नोंदणीनंतर, सभासद हे (ए) एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल; आणि (बी) ई-मतदानाद्वारे मतदान करण्यासाठी लॉगिन क्रिडेन्शल्स, आणि (सी) त्यांच्या बँक खात्यामध्ये लागांशाचे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट या गोष्टी

एफ. जर एजीएममध्ये लाभांश मंजूर झाला तर, गुरूवार, ३ ऑगस्ट २०२३ (रेकॉर्ड तारीख) च्या अनुसार ज्या सदस्यांचे नाव कंपनीध्या सदस्य नोंदणी / लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये दिसेल अशा सदस्यांना स्त्रोतावरील आयकर कपातीच्या अधीन राहून दिले जाईल आणि शुक्रवार, ८ सप्टेंबर २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी अदा केले जातील. ज्या सभासदांना त्यांचे लाभांश प्राप्त करण्यासाठी बँक आज्ञापशंची नोंदणी करायची आहे ते एजीएमच्या सूचनेमध्ये

संघालक मंडळाने मतदान प्रक्रिया उचित व पारदर्शिक पद्धतीने पार पाडण्यासाठी मेसर्स एसजीजीएस आणि असोसिएट्सचे श्री सनी गोगिया, सदस्यत्व क्रमांक –ए५६८०४ आणि सराव क्रमांक २५५६३ आणि श्री गौरव सैनानी यांच्याकडे सदस्यत्व क्रमांक –ए३६६०० आणि सराव क्रमांक २४४८२ असलेले प्रमाणपत्र आहे. यांची मतदान प्रक्रियेची छाननी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी छाननीकर्ता प्हणून नियुक्ती केली आहे.

तांत्रिक साहाय्याची गरज असणारे भागधारक:

ठिकाण: मुंबई

- (ए) वारंबार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा (एफएक्यूजचा) आणि <u>www.evoting.nsdl.com</u> येथील डाउनलोड विभागामध्ये उपलब्ध ई–मतदान वापरकर्ता पुस्तिका यांचा संदर्भ ध्याः किंवा
- (बी) टोल फ्री क. ०२२-४८८६ ७००० आणि ०२२-२४९९ ७००० वर संपर्क साधा किंवा श्रीमती प्राजक्ता पावले यांना evoting@nsdl.co.in किंवा ४था (सुपरस्क्रिप्टमध्ये) मजला, 'ए' विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०० ०१३ येथे विनंती पाठवा.

ग्रीव्हज कॉटन लिमिटेड साठी

गुप जनरल कौन्सिल आणि कंपनी सेक्रेटरी दिमांक : १८ जुलै २०२३

स्वैर भाषांतर - तफावत आढळल्यास मूळ इंग्रजी मजकूर ग्राहय